

9 APR 2017

लोकमत

जनसंपर्क कक्ष

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

विद्यार्थ्यांनी 'पीओएस'चा लाभ घ्यावा : देवानंद शिंदे विद्यापीठात शुल्क भरण्यासाठी कॅशलेस सुविधा

कोल्हापूर : रोखरहित आर्थिक व्यवहारांसाठी शिवाजी विद्यापीठानेही कॅश विभागात पॉइंट ऑफ सेल (पीओएस) यंत्रे बसविली आहेत. विद्यार्थी, पालक आणि विद्यापीठाशी संबंधित यंत्रणांनी त्याद्वारे अधिकाधिक रोखरहित व्यवहार करण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे यांनी गुरुवारी (दि. ६) येथे केले.

विद्यापीठाच्या कॅश विभागामध्ये ॲक्सिस बँकेच्या सहकार्याने रोखरहित व्यवहारांसाठी पीओएस यंत्रे बसविली आहेत. त्यांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कुलगुरु डॉ. शिंदे म्हणाले, बहुतांश विद्यार्थी किंवा त्यांच्या पालकांकडे एटीएम-डेबिट कार्ड असतात. त्या सर्वांनी पीओएसद्वारे किंवा अगदी

मोबाईलवरून यूपीआय, भीम ॲपच्या माध्यमातून देणी भागविल्यास केंद्र सरकारचा हा उपक्रम निश्चितपणे आपण सर्व मिळून यशस्वी करू शकतो. विद्यापीठाने यापूर्वी दीक्षान्त समारंभासाठीचे शुल्क ऑनलाइन स्वरूपात स्वीकारून गेल्या वर्षीपासूनच रोखरहित व्यवहारांना प्राधान्य देण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्याचे पुढचे पाऊल म्हणजे पीओएस सेवा आहे. प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले म्हणाले, विद्यापीठात ज्या-ज्या ठिकाणी आर्थिक व्यवहार केले जातात, अशा सर्व ठिकाणी पीओएस यंत्रे बसविण्यात येणार आहेत. कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. डी. के. गायकवाड, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

जनसंपर्क कक्षा
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
- 9 APR 2017

Times of India

SUK to conduct workshop on new state varsity Act

TIMES NEWS NETWORK

Kolhapur: The Shivaji University, Kolhapur (SUK) will conduct a workshop on the new Maharashtra Universities Act, 2016, on the varsity campus on Wednesday.

"All principals and authorities of affiliated colleges have been asked to remain present for the said workshop to get more details and information about the changes in the Act," read a SUK circular.

The circular said Anand Mhapuskar will be guiding the varsity and college officials on the changes and new introductions in the Act. It should be noted that the new Act has come into force from March 1, earlier this year.

Officials such as registrar, examination controller, who were appointed before, can continue to hold offices till the term they were appointed for. However, the post of the director of Board of College and University Development (BCUD) has become redundant from March 1.

The post of the director BCUD was responsible for academic planning and development and research in colleges. He/she was also responsible for promoting collaboration between colleges and university and also between national and international organisations.

"The functions of the BCUD director have been divided between the deans of faculties and the pro-vice-chancellor in the new Act. Hence, there was no provision for his continuity," said an official.

He added that whatever was there in the old Act has become null and void after the current Act became operational from March 1.

जनसंपर्क कक्ष

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

- 9 APR 2017

महाराष्ट्र टाईम्स

समन्वयकपदी डॉ. ककडे

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठातील भगवान महावीर अध्यासन केंद्राच्या समन्वयकपदी अर्थशास्त्र विभागातील प्रा. डॉ. विजय ककडे यांची निवड झाली आहे. या अध्यासनामार्फत जैन धर्म तत्वे व व्यवहार, त्याची शास्त्रीय बैठक यासंबंधी संशोधन केले जाते. पदविका अभ्यासक्रमासोबत चर्चासत्रे आयोजित केली जातात. माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी कुलगुरु डॉ. माणिकराव साळुंखे, अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील यांनी हे अध्यासन सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. भगवान महावीर अध्यासन केंद्र हे नजीकच्या काळात आंतरराष्ट्रीय अभ्यास केंद्र बनावे यासाठी जैन समाजाने मदत करावी, असे आवाहन डॉ. ककडे यांनी केले आहे.

जनसंपर्क कक्ष

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

9 APR 2017

लोकमत

मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या प्रौढ आणि निरंतर शिक्षण व विस्तार कार्यविभाग आणि राष्ट्रीय मोडी इतिहास प्रबोधिनी यांच्या विद्यमाने मोडी लिपी वाचन व लेखन प्राथमिक प्रगत प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.

विद्यापीठ हायस्कूल येथे संध्याकाळी पाच ते सात या वेळेत हे वर्ग होणार आहेत. महाराष्ट्रात १२ व्या शतकापासून मोडी लिपीचा वापर सुरू झाला असून, हेमाद्री यास या लिपीचे जनक मानले जाते. यादवांच्या काळात सुरू झालेली ही लिपी शिवकाल, पेशवाई व पुढेही वापरली गेली. गुजरात, तंजावर, आसाम, बडोदा, ग्वाल्हेर, कर्नाटक, आदी भागात या लिपीचे कागद आढळतात. सन १५९० ते १९६५ या काळातील अनेक कागदपत्रांचे अद्याप वाचन झालेले नाही. मोडी लिपीच्या जागृतीसाठी हे वर्ग आयोजित केले आहेत. तरी इच्छुकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.